To,

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra East, Mumbai - 400 051
NSE Symbol: EKC
NSE Series : EQ

Sub: Intimation about Newspaper publication for Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit newspaper publication pertaining to intimation of Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in following newspapers:

- 1. Business Standard (National Daily Newspaper) on April 09, 2019;
- 2. Mumbai Lakshadweep (Daily newspaper in state) on April 09,2019.

You are requested to take note of above information at earliest.

Thanking you,

Sincerely,

For Everest Kanto Cylinder Limited



Bhagyashree Kanekar

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Manufacturers of High Pressure Seamless Gas Cylinders

Registered Office: 204. Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai - 400 021.

CIN L29200MH1978PLC020434

Tel.: +91-22-3026 8300 / 01

Fax: +91-22-2287 0720

Website: www.everstkanto.com





I schedule. For Equity Shares accepted under the Buyback, the Equity Shareholders will -out in their bank account from the Cleaning Corporation.

s bought back would be transferred directly to the demat account of the Company opened for "Company Demat Account") provided it is indicated by the Company's Broker or it will be Company's Broker to the Company Demat Account on receipt of the Equity Shares from ettlement mechanism of BSE.

sholders of the Demat Shares will have to ensure that they keep the depository participant tive and unblocked to receive credit in case of return of Demat Shares, due to rejection or tance in the Buyback.

iares or unaccepted Demat Shares, if any, tendered by the Eligible Shareholder would be by the Cleaning Corporation.

of fund obligation for Demat Shares shall be affected as per the SEBI circulars and as and Cleaning Corporation from time to time. For Demat Shares accepted under the Buyback, viners will receive funds payout in their bank account as provided by the depository system using Corporation. If such shareholder's bank account details are not available or if the funds in is rejected by the Reserve Bank of India ("RBI") bank(s), due to any reasons, then the the concerned shareholders will be transferred to the Shareholder Broker for onward transfer

inareholders viz., NRIs, non-residents etc. (where there are specific regulatory requirements a payout including those prescribed by the RBI) who do not opt to settle through custodians, vould be given to their respective Shareholder Broker's settlement accounts for releasing the reholder's account.

Broker would issue contract note to the Eligible Shareholders tendering Equity Shares in the impany's Broker would also issue a contract note to the Company for the Equity Shares in Buyback.

ders who intend to participate in the Buyback should consult their respective Shareholder it to them of any cost, charges and expenses (including brokerage) that may be levied by the ter upon the selling Shareholders for tendering Equity Shares in the Buyback (secondary

1. MANAGER TO THE BUYBACK

THE HOPE BANK

HDFC BANK LIMITED

Peninsula Business Park
'B' Wing 4t Floor Senapati Bapat Marg

Lower Parel Mumbai 400 013

Tel: +91 22 3395 8233 Fax: +91 22 3078 8584

E-mail: bcml.buyback@hdfcbank.com

Contact Person: Mr. Ankit Bhatia/Mr. Pavi Sharma

SEBI Registration No.: INM000011252

12. DIRECTORS RESPONSIBILITY

As per Regulation 24(i)(a) of the SEBI Buyback Regulations, the Board of Directors accepts responsibility for the information contained in this Public Announcement and for the information contained in all other advertisements, circulars, brochures, publicity materials etc. which may be issued in relation to the Buyback and confirms that the information in such documents contain and will contain true, factual and material information and does not and will not contain any misleading information.

For and on behalf of the Board of Directors of BALRAMPUR CHINI MILLS LIMITED

Vivek Saraogi Managing Director Sakti Prasad Ghosh

Nitin Bagaria

Director DIN: 00183802 Company Secretary and Compliance Officer
M. No.: A20228

00183802 M. No.: A

ndian Overseas Bank

Printing and Stationery Department: Central Office, 5th Floor, Annex Building 763, Anna Salai, Chennai 600 002

for Printing and Dispatch of Annual Report 2018-19

s are invited in prescribed format from competent and experienced isfying eligibility criteria for the proposed printing and dispatch of Annual 18-10.

s can either be collected from the office at the above address during or can be downloaded from the Bank's website www.iob.in/tender.aspx.

Fee Rs.500/- (non-refundable) for submission of forms 29.04.2019 up to 15.00 hrs

ves the right to change/modify the terms & conditions mentioned in this ament, which will be displayed on Bank's Website.

Deputy General Manager

PUBLIC NOTICE

Place : Kolkata

Date : April 8 2019

Notice is given on behalf of my client My Kamal Jafferali Wadhwania, that the property as more particularly described in the SCHEDULE hereunder which is held by my client and that he has decided to sell the said scheduled property.

Therefore, any person(s) having any claim in respect of the said scheduled property or part thereof by way of sale. exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of site, or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or disposition or under any decree, order or award or otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at 810, 8th Floor, Embassy Centre Premises. Next to Status Restaurant, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai- 400 021, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE

Flat No. 504, 5th Floor, Building No. A, Usha Darshan Development Cooperative Housing Society Ltd., Green Park, Off Link Road, Pahadi Goregaon, Mumbai-400 062.

Dated : 09.04.2019 Place : Mumbai

Nishant Rana Advocate High Court

EKC

EVEREST KANTO CYLINDER LTD.

Regd. Office: 204. Rahaja Centre, Free Press Journal Marg, 214. Nanman Point, Mumbai - 400021 Tel: 022-30268300/01 Website: www.everestkanto.com/Email.investors@ekc.in/CIN:L29200MH1978PLC020434

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit. Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority. The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website www.everestkanto.com. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the snares which are liable to be transferred to the IEPF Authority.

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred shall be debited from the shareholders account.

In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by April 11, 2019, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the sharessor and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred. The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in form IEPF - 5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in. For any queries in respect of the above matter, shareholders may contact M/s. Link Intime India Private Limited., the Registrar & Transfer Agents of the Company at C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbal - 400083. Tel.: (022) 49186270, Fax.: (022) 49186060. E-maii: rnt.helpdesk@linkintime.co.in; Website: www.linkintime.co.in.

For Everest Kanto Cylinder Limited

Place: Mumbai Date : April 8, 2019 Sd/-P. K. Khurana Chairman and Managing Director/

) जबलपुर सहकारी दुग्ध संघ मर्यादित

) (आईएमओ 9001 : 2008 & 22000 : 2005 प्रमाणित संस्या) डेयरी संघंत्र : करौंदा नाला इमलिया, जबलपुर-483220

: jdssanchi@gmail.com, jdssanchipurchase@gmail.com १९/जेएसडीएस/परियोजना/2019/जबलपुर दिनांक 8.4.2019

্যুত্তিपत्र (Corrigendum)

ई-निविदा क्रमांक 2313 दिनांक 7.3.2019 के संदर्भ में सहकारी दुग्ध संघ मर्यादित जनलपुर, द्वारा निविदा क्रमांक 2313/स्म/पिरयोजना/2019/जनलपुर, दिनांक 7.3.2019 के द्वारा अधोलिखित क्रमशः (2313/Project/JSDSM/2019/MPCDF 25992 1/1/25974_1/25973_1/26085_1) आमंत्रित की गई थीं, जिन्हें 10.04.2019 समय 4 PM पर खोले जाने के स्थान पर दिनांक 019 समय 4 PM पर खोला जायेगा।

ाध्यम/93731/2019

मुख्य कार्यपालन अधिकारी

स्वतः त्री. किशोर चौंड को ऑ. ती सी (Reg No 1515/of 83) फॉर न र अग्य हो सो रेसिडेन्सल र आय हो सो वेसिडेन्शल ८२१२७३ येथे यहन असून जे याच्या शते दिस्त आहे गानी / स्वानंतरण माने सद येवसे यान काही मोबदला सन्दिकं का साथा ही प्राणिक सुद्धु व नारायण भटाक दायासन राजीनामा देउन सोमायटीने श्री बामुदेव सदः अलाटं के रेजिस्ट्रह विन्तरीतर सदर सद्विक तलं याना अल को अरही सो स्य बनवृत्र पंतलं परत श्री यानी एम आय ही सी यद्यासका ही स्वतास्या नावे या नाशातः असलेलं व्यक्तमा, उन काल को ऑ एम-९१, मधील सदिनेका वेवले यांच्या नावावर एम विभागामध्ये ट्रान्सकः त्याधात्रत कोणत्याही मानुसार करनमूखायारनुसार क्यारनामा, अधिकार असन्यास त्यांगी हो नोटीस क प्रकारण संपर्क साधाव णन्यक्षा स्थवनीचा काही इत नहीं असे समजण्यात क बी-०3 वी विग काओं है सो फॉट ने आह हो सो फंस- २ आद हो मो व पूर्व ८०३२०५ मधील तोर बाद यवले याचे नावे ल पाची रोद घ्याची त्यास प्रसायको च इतर काणीसी

OTICE to the knowledge of large on penalt of my ati Tribhuvan Chouhan rith her husband Late nbaram Chouhan lo. 11 on Ground Floor, neasuring 60 Sq. Ft. building known as .H.S. Ltd. situated at n. Vasai Road (W), Tal. iar & Flat No. B/106 on area admeasuring 340 n the building known as H.S. Ltd.", situated at n, Vasai Road (W), Tai. ghar, along with her Tribhuvan Ambaram coired on 11/04/2018. oved an application for of the said Shop & share

विभावरी गु पानाळ ित्रभावरा र पाचाळ इस. री— ४६ एम आय ही. सं विभाग होवित्रको पूर्व

1 No. 35 having 5 share aring No. 171 to 175 as ient has moved an anster of 100% of the certificate bearing No. of Rs. 50 each bearing 5. The Original Share said Shop as well as of ost misplaced and not hereby requested that if ir institution have found in or have any claim or tentioned original share eturn and or handover re certificate or raise ess given below within iblication of this notice so no claim shall be tuture and necessary I share certificate will be s name.

Sd igesh J. Dube

हो। विजय संस्थावद स्थला व लामता कामिनी ब्रिजेश मिश्रा यांना दि.११.०३.२०१९ राजीचे विक्री प्रमाणपत्र क्र.टीएनएन४/३५०९/ २०१९ नुसार सदर फ्लॅटसंदर्भातील त्यांचे सर्व अधिकार, हक व हित विक्री व हस्तांतरीत केले आहेत आणि खरदीदार आता सदर पलटका बैंक/विनीय संस्थेकड्न गृहकर्ज घेऊ इच्छित SKIKE

जर सबसामान्य जनतस याबाबत काही दावा / आक्षेप असल्यास त्यांनी कृपया खालील स्वाक्षरीकर्ता विकलाकडे सदर सचना प्रकाशन नारखपासून १४ दिवसांत त्याचे दावा/आक्षप पुष्ठधर्थ आवर्यक दस्तावेजांसह कळवाचे. विहित कालावधीत कोणताही दावा प्राप्त न बाल्यास असे समजले जाईल की, हरवलेल्या दस्तावं आच्या आधारावर मालमनेवर कोणताही दावा गही आणि असे दाव मोडर दिले आहत.

मही /-निभय आर. दुव

३. तळमजला, न्यु पचान्न काहौसांलि आर.एन.पी. पार्क, बीएमसी गार्डन समार, भाइत (पुर्व), ठाण-४०११०५ जण; विरार दिनाक; ०९.०४.२०१९ ठिकाण: विगर

सोसायटी उपविधीतील तस्तुदींमधील दिलेल्या मागुर्नि व्यवहार करण्यास सांसायटी मांकळी असेल उस सांसायटीच्या भाडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअसं व हितसबंधाच्या हस्तातरणास काही दाव/आक्षप सांसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरत्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यकाही कोल. सोसायटीच्या नांदणीवृत उपविधींची प्रत दावदार/आक्षेपकाव्दार निरीक्षण।करित। मामायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचन। प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखपर्यंत सर्व कामका जाच्या दिवशी साय.७.०० ते सर्वी ९.०० पर्यंत उपलब्ध आहेत

च्या वतान व करिता रिद्धी सिद्धी को-ऑपरेटिस् होसिंग मामायटी लिमिटड

प्रशासक ठिकाण: मंबई दिनाक: ०९.०४.२०१९

शाखा - मालाड: विष्णु भयन, आनद रोह, मालाड रेल्वे स्थानकासमोर, मालाड (प.), मुंबई-४००६१४ द्रः०२२-२८८९१५५१ २८८२१३७५

सीबीआय/मालाड/एडीव्ही/२०१९-२०

ताबा सूचना

(नियम ८(१)) (स्थावर मालमसेकरिता)

अघोहस्ताखरीत सेन्ट्रल बक ऑफ इंडियाचे पापिकृत अधिकाऱ्यानी सिक्युरिट्यझंशन ॲन्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शिअल असेट्स अन्ड एन्फोर्सपेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ अनुसार व सदर कायधाच्या कलम १३(१२) सहवाधिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूट्स, २००२ च्या नियम ३ असर्गत प्राप्त अधिकारान्ययं ०१.०२.२०१९ राजी मागणी सूचना वितरीत केली हाती आणि त्या वृथमेनुसार कर्जदार/तारणकर्ता श्री. कारूक के. चुडवावाला (अर्जदार) आणि श्रीमती फिजा फारूक वुडवावाला (सहअजंदार) याना मदर सचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आंत सदर सूचनत निर्देशित दि 09.0२ २०१९ ताजी देय रक्कम रू.,९९,०३,,९७८.०० (रूपये एकोणीस लाख तीन हजार

एकशे अठळ्याहतर कक्त) तसेच पुढील व्याज जमा करण्याबावत कळविण्यात आले होते. कर्जदार/जामिनदार यांनी सदर रकमक्ष। परणा करण्या<mark>स कसूर केली असल्याने, सदर सूदमा कर्न</mark>ी व सर्वसामान्य जनतस देण्यात यत आहे की, अघोहस्ताकरितानी सदर नियमाचे नियम ९ सहवाचित्रा कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्यये श्री फालक के मुख्यायाला आणि श्रीमती फिज फारक बुडवावाल। यांच्या मालकीच्या मालमत्तंचा दि. ०३ एप्रिल, २०१९ रोजी सांकेतिक साम घेतला

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात यंत आहे ती, त्यांनी सदर मालमतेसदर्भात व्यवहार करू नदं व असं कांगतही व्यवहार है सेन्ट्रल बेंक ऑफ इंडिया यांच्याकड दि 09.0२ २०१९ रोजी देय रक्कम रू.9९,०३,९७८.०० (रुपये एकोणीस लाख तीन हजार एकशे अळ्याहतर फक्त) तसेच युदौत व्याज रक्कम जमा करावी.

स्थावर पालयसेचे वर्णन

श्री फारूक के बुडवाबाला आणि श्रामती फिजा कारक बुडवाबाला याच्या मालकीचे फ्लॅट क्र.एस/९. सी विंग श्रीशम स्क्रिंग किल्ड को-ऑप है सो लि., कृष्णा टाऊनशिप, अंबाडी रोड, सुर्या गार्डन जवक, वसई (पश्चिम), जिल्हा शलघर-४०१२०२, लंबफळ ५८० ची फु. येथील मालमतेचे सर्व भाग व रवंड कअंदार/तारणकर्ता/ज्ञामिनदाराचे तस वेधाण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमना सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

दिनाक : 03.0४.२०१९ ठिकाण : मालाङ

त्याअर्थी

प्राधिकृत अधिकारी संट्रल बैंक ऑफ इंडिया

शाखा - मालाङ: विष्णु भवन, आनंद रोड, मालाङ रेल्वे स्थानकासमोर, मालाङ (प.), मुबई-४००६१४ द्रः०२२-२८८९१५५१, २८८२१३७५

सीबीआय/मालाड/एडीय्ही/२०१९-२०

दिनांक : ०८.०४.२०९९

ताबा सूचना

(नियम ८(१)) (स्थावर मालमलेकरिता)

अधोहस्ताक्षरीत सन्द्रल **बेक ऑफ** इंडियाचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिट्यक्षेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲंन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अनुसार व सदर कायधाच्या कलम १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वयं २८.०९ २०९९ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार/तारणकर्ता भी, पनिष्कुमार पारसमल जैन (अर्जदार) व श्रीमती मिश्रेकेशी मनिषकुमार जैन (सहअजेदार) याना सदर सूचनच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत सदर सूचनेत निर्देशित दि २८.०९ २०९९ रोजी देय रक्कम रु.३९,६४,४४२.८० (रुपये एकोणचाळीस लाख चौसह हजार चारशे बेचाळीस आणि पैसे ऐंशी फक्त) तसंच पुढील ध्याज जमा करण्याबाहत कळविण्यात आले

कर्जदार/जामिनदार थानी सदर रक्तमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूधना कर्जदार व सर्वसामान्य जनतंस देण्यात येत आहे की, अघोहस्ताक्षरितानी सदर नियमाच नियम ९ सहवाचिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये श्रीमती आमा राकेश परभार याच्या मालकाच्या मालमतेचा दि. ०८ एप्रिल, २०१९ राजी सांकेतिक ताबा घेतला आहे.

विशवत कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कांणतेही ध्यवहार हे सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया याच्याकड दि २८.०१ २०१९ रोजी देय रक्कम स.३९,६४,४४२.८० (रूपये एकोणवाळीस लाख वाँसह हजार चारशे बेचाळीस आणि पॅसे ऐशी फक्त) तसेच पुढील व्याज रक्कम जमा करावी.

स्थावर मातमतेचे वर्णन

श्रीमती आभा राकेश परमार याच्या मालकोच फ्लॅट क ४०१, ४था मजला, ४-बी विंग, आंशवरा ब्लोसम को-ऑप हाँ सो लि , ओशिवरः, जोगश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०२, क्षेत्रफळ ६५५ ची फु. येथील मालमतेचे सर्व माग व खड

कर्नदार/तारणकर्ता/जामिनदारांचे लक्ष वेद्याण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलन (८) च्या तरत्दीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

EKC एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः २०४, क्षेत्रः सेटर, की प्रेस जर्नल मार्ग, २१४, मरिमन पॉर्डेट मंबई-४०००२१ सीआवएन: एल२९२००एमएच१९७८पीएलसी०२०४३४ ई-मेल: investors(aekc.in, वेबसाईट: www.everestkanto.com द्रस्वनी क.:०२२-३०२६८३००/०१

नुतदणकदार तिकाण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागावे हस्तातरण तिवण्कदार शिक्षण व सरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तातरण व परतावा राधानियम, २०१६ (नियम) (सुधारित) सहवाविता कंपनी कायदा २०९३ (कायदा) व करूम १२४ च्या तस्तूदीनुसार कंपनीच्या मामघारकांना सूचना देण्यात वेत आहे की, ७ सलग 💜 किंवा अधिक काळाकरिता काणतेही लामांशावर दाया केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शंअमे हे आयहंगीएक प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तारीत केले जाईल

नियमात नमूद तरतुदीनुसार ज्या संबंधीत भागधारकाचे योग्य कारदाईकरिता नियमाअतगत आयईपीएक हिमेंट खातमाचे शेअसे हम्सानरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सचना मार्पत अपनीन कळितिले आहे. कपनीने अशा भागधारकांट व उद्याचे शेअसं आदहेपीएफ खात्यात तस्तातरीत केले जागार आहे त्याचे संपर्व तपहील कपनीच्या www.everestkanto.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागभारकाना विनती आहे की, त्यांनी दावा न आलेले लामांग व आयंईपीएफ प्राधिकरणाच्या न्यान्यात हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशिल पहलाळून घ्यावे

ज्य। भागधारकाच अंजर्स आयर्डपीएक डिमंट खातेमध्ये हस्तातरीत करण्यास पात्र आहेत आणि यास्तियक स्वरूपात उदांची मागधारणा आहे अज्ञा मागधारकांची कृपया नोद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएक व्याधिकरणाच्या खारवात शेअर हस्तांतरण उद्देशांकरिता त्याच्याद्वारे घारण 💯 भाग प्रमाणपञ्चाएवजी द्रय्यम् भागप्रमाणपत्र कपनीदारं दितरित कले जाईल आणि अशा वितरणानंतर त्याच्या नाउ नींद्र असलल मूळ मागप्रमाणपत्र साहजिकध रह केले जातील आणि यापुढे ते व्यथहार योग्य नसतील डिमेंट स्वस्या शेअसं असल्यास भागधारकाच्या खात्यातून शेअसंच्या मर्यादेतपर्यंत हस्तांतरीत होण्यास पात्र असंत

जर कंपनील। ११ एप्रिल, २०१९ राजी पर्यंत संबंधीत भागधारकांकडून काणनाही पत्रव्यवहार प्राप्त न इन्त्याम नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारं नियमात विहित तरतूर्दानुसार अतिम तारखंका आयर्डपीएक प्राधिकरणाच्या खारवात शेअर्स हस्तांतरण केले जाईल आणि हस्तांतरीत केलेल्या शेअससदर्भात कंपनीवर कोणतेही दायित्व सागता येणार नाही

भागधारकानी कृपया नोंद्र ध्यावी की, आयईबीएफ प्राधिकरणाकड़े त्यांचे शेअसं हस्तांतर के न्यानंतर अश शेअसंबर सब लामासह दावा न केन्स्ने लामाश रकम व शेअर्स असे दोन्हीवर आयर्डपाएफ प्राधिकरणाकडून दावा करता येइल, याकरिता आयईपीएफ प्राधिकरणाकटे नमुना आयईपीएफ-५ मध्ये विहित आयश्यक दस्तावंजासह कंपनीकडे वंगळा अर्ज करावा आणि ते www.iepf.gov.in वंबनाइंटवर उपान्ध्य विहित नमुना अध्यर्द्वपीएक-५ मध्ये ऑनलाईन अर्ज करावा जर संबंधीत भागधारकाम या इकरान काही चन्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क में लिंक इंनटाईम इंडिया प्रायक्ट लिमिटेड निकाय य मगहस्तांतरण प्रतिनिधी सी-१०१, २४७ वार्क, एल बो एस. मार्ग, विक्रांको (पश्चिम), मुंबई-४ १००८३ फॅ इस ०२२-४१९८६०६० 00537658-250 52

8-43 rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाईट www.linkintime.co.in एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर तिमिटेडकरिता

दिनाकः ०८ एप्रिलः २०१९ ठिकाण: मुंबई

यी.के.खुराणा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

सही /

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर यांचे कार्यालय

सिद्धाविनायक रेसिडेन्सी, गणराय अपार्टमेंट, इस्कॉन मोडराजवळ, रेल्वे स्टेशन पालघर पूर्व बाजूला, नबली-पालघर (पूर्व), ता. जि. पालघर-४०१४०४.

दरध्वनी : ८२३७९१९१११

ई-मेल ddr.palghar a gmail.com

जा क जि.डीन/पालघर विकास-१, अपसेट प्रारंज 'जाहीर नोटीस माणिकपूर अर्बन के सो '२१८८ 'सन २०१० दिनांच २००३ २०१०

जाहीर सुनावणी नोटीस व्यवस्थापक, कर्ज व वसुली विभाग माणिकपुर अर्थन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बसई, ता. बसई, जि. पालधर

新.	सुनावणीय। प्रकार	कर्जदार/जामिनदार/जसस्य	प्रस्तावित मालमसेचा
新.		संस्था नाव पत्ता तपशिल	तपशिल
	महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६८ चं कालम १५६ नियम १८७ अन्वयं अपसेट प्रार्डस मंजुरीबाक्त नोटीस	१ श्री साबीर हुसेन अली आणि सी कमरुसित्सा साबीर अली फ्लंट ने ४०१ ४था मजता तक्ष्मी अपारंमेंट आणोळे रोड, नालासीपता (पू.) ता वस्स्रे जि. पालचर १ श्री राधाकृष्ण के रहीयार, राधाकृष्ण कुरुस्वामी, आरे कॉलरी वसाहत, आरे रोड, गॉरगांव (पूर्व) ३ श्री नियाज हुसेन अली, फ्लंट ने १ मानु सदन नियास, सरदार कंपाऊंट, गॉरगांव	मालमना मोज आयोळ, ता चसड्ड जि पालफा प्रेथील सब्द ने १०१ १९२ व १९२ पावसेल लक्ष्मी छाया की-आप ही सांला लि धामधाल फर्नेट ने ४८१, ४था मजला एरिया २० ची फ्ट बिल्ट 'ब्लॉटवरील सांक्षमा ही स्थायन

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पालघर याचे कार्यालयात, सिद्धीविनायक रिसर्डेन्सी मणराय अपार्टमेट, इन्कॉन मंदिराजवळ, रत्ये स्टेशन पालघर पूर्व वाजुला, ननली-पालघर (पूर्व), ता जि. पालबर-४०१४८४ व्यवस्थापक, कर्ज व वसूनी विभाग माणिकपूर अवन का-आप है बाह सांसायटी सि., वसई, ता. वसई, जि. पानधः या संस्थन वर नमुद्र कर्जदार/जामिनदार/समतीदार मातमत्ता धारक/वारसदार यांची मातमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च कतम १५६ नियम १०७ अन्वयं अपसेट प्रारंसला (बाजवी किरमत) मजरीबावतचे प्रस्ताव दाखल केलेले असन या कार्यालयात बेळावेळी झालेल्या समावणी नारखांना वरील फर्मदार दिनाक १००० २०१९ व १६.०३.२०१९ कर्जदार/जामिनदार/समनीदार/मालमत्ता धारक/धारसदार गैरहजर होते. सदर समावणी प्रकरणी या कार्यालयात नैसर्गिक न्याय तत्त्वान वरील सर्वाधनाना अतिम संधी देणसाठी दिनाक १६.०४.२०१८ रोजी द्वपारी १२.०० बाजता सुनावणी ठेवलेली आहे. तरी सदर सु नावणी चट्टी संबंधितानी समक्ष/प्राधिकृत इसमा करावी त्याचे लेखी। तोडी म्हणणे खूलामा / युक्तावाट मादर कराव त्यांनी त्यांचे लेखी/ताडी म्हणणे/खुलासा/युक्ताबाढ साइर न केल्यास त्याच काही एक म्हणणे नाही असे गृहित धरुन एकतर्फी निर्णय धतना जाडल अथवा न्यानी सादर केलन तम्बा नाडा म्हणण खुलासा/युक्तीवाद समाधानकारक नसल्यास त्यावर नियमाप्रमाण उचित निर्णय चेतल। आईव याची नाट घ्यावी

ठिकाण ; पालधर विनांक : २६.०३.२०१९

सहा/-जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर

ga:-१) व्यवस्थापक, कर्ज व वसुली विभाग माणिकपूर अवन को-ऑप, केडीट सामायटी नि. यसई ता. वसई, जि. पालघर २/- यांना सदर प्रकरणी संबंधित प्रस्तावात नमूद मातमना स्थित जिल्हा स्तरावरात सर्वाधिक खपाच्या "अ" वर्ग वनमानपत्रात उपराक्त नाटाम मान्यन्या स्वर्खाचंच प्रसिद्ध करणसाठी कार्यवाहीस्तव खाना

संग्रहोत प्रत

दिनाक ०८ एपिल,

Adver Acquisi

Registered (

Web:

This Advertise pursuant to Re-Regulations 20 Limited (Targi Offer was publi Lakshadeep (N was published The sharehold

Offer Price Price.

Committee the Offer is in line with April 08, 20 The Open (

The Letter the Eligible

Public Sha page 24 of to aghere h Please note

Instruction

a in case ias ami Amenda porte ad Offer, c shares EQUITY OFFER

ADVISE In case approar LoF alo

Form o In terms January 29 dated Marc

There have January 22 10. Schedule

Public Annou Publication of Filing of the d Last date for Last date for clarifications

Identified Dat Letter of Offe Last Date by

give its recon Date of public Date of comr Date of Expire

Last Date for Identified Da to whom: the L

(registered or eligible to part Capitalizer, ter Public Announ contained in 1 Advertisement

CEDI Donicle